



# SATTVA SUKUN LIFECARE LIMITED

FORMERLY MAYUKH DEALTRADE LIMITED  
CIN No. L5129MH1980PLC329224

Date: 27/11/2025

To,  
The Department of Corporate Services,  
BSE Limited,  
Ground Floor, P.J. Towers,  
Dalal Street Fort, Mumbai-400001

Scrip Code - 539519

Sub: Submission of Newspaper Clipping of Un-audited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter ended 30<sup>th</sup> September, 2025

Dear Sir,

Please find enclosed herewith newspaper clipping under Regulation 47(l) (a) as per SEBI (LODR) Regulation, 2015 of Un-audited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter ended 30<sup>th</sup> September, 2025 published in Mumbai Lakshadweep (Marathi) and Active Times (English).

We hope you will find it in order and request you to take the same on your records.

Thanking You,  
Yours Faithfully,

**For Sattva Sukun Lifecare Limited  
(Formerly Mayukh Dealtrade Limited)**

**Poonam Rani  
Company Secretary**

गुरुवार, दि. २७ नोव्हेंबर, २०२५

## रोज वाचा दै. ‘मुंबई लक्षदीप’

### मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ म्हाडाचा घटक जाहीर सूचना

मौजे मागादणगे ता. बोरिवली न. भू. क्र. २१५ पैकी, २११ पैकी, २६० पैकी वर वसलेल्या ओम शिवाई एस. आर. ए. सह. गृह. संस्थेमधील परी-२ मध्ये अ. क्र. ३७७ वरील **श्री. मधुसिंग रामसिंग राजपुत** यांच्या ऐवजी **श्री. धरमसिंग मधुसिंग राजपुत** यांचे नाव पातळा निश्चित करणे कामीया अर्ज प्राप्त झाला आहे. **सबब सादर** नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, उपरोक्त प्रकरणी हक्कत असल्यास **८ दिवसांत** खालील सही करणारा यांच्या कार्यालयात लेखी स्वरूपात नोंदविण्यात यावता. मुदतीनंतर प्राप्त हक्कती विचारत घेतल्या जाणार नाहीत. याची कृपया नोंद घ्यावी.

असे यादारे जाईल  
**पता:** कक्ष क्र. ३११, दुसरा मजला, गृहनिर्माण भवन, कलागंगार, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१. **करीत - सक्षम प्राधिकारी तथा भूव्यवस्थापक, मुंबई मंडळ.**  
**ठिकाण - मुंबई**  
**दिनांक - २५.११.२०२५**  
**म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था**

### मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ म्हाडाचा घटक जाहीर सूचना

मौजे मागादणगे ता. बोरिवली न. भू. क्र. २१५ पैकी, २११ पैकी, २६० पैकी वर वसलेल्या ओम शिवाई एस. आर. ए. सह. गृह. संस्थेमधील परी-२ मध्ये अ. क्र. ३७७ वरील **श्री. मधुसिंग रामसिंग राजपुत** यांच्या ऐवजी **श्री. केदारस नारायण दुधाळ** यांचे नाव पातळा निश्चित करणे कामीया अर्ज प्राप्त झाला आहे. **सबब सादर** नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, उपरोक्त प्रकरणी हक्कत असल्यास **८ दिवसांत** खालील सही करणारा यांच्या कार्यालयात लेखी स्वरूपात नोंदविण्यात यावता. मुदतीनंतर प्राप्त हक्कती विचारत घेतल्या जाणार नाहीत. याची कृपया नोंद घ्यावी.

असे यादारे जाईल  
**पता:** कक्ष क्र. ३११, दुसरा मजला, गृहनिर्माण भवन, कलागंगार, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१. **करीत - सक्षम प्राधिकारी तथा भूव्यवस्थापक, मुंबई मंडळ.**  
**ठिकाण - मुंबई**  
**दिनांक - २५.११.२०२५**  
**म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था**

### जाहीर सूचना

जनतेला सूचना देण्यात येते की, माझे अशील **श्री. सतिश दयाभाई चौहान** हे फ्लॅट क्र.७०५, ७वा मजला, इमारत क्र.०२, विलेपार विकासी एसआर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, आगम चौर, श्रद्धारंग वड, विलेपार पूर्व, मुंबई-४०००५७, क्षेत्रफळ २२५ चौ.फु. कॉर्पट क्षेत्र, जमीन सीटीएस क्र.४९१, ५८१, गाव विकासाप, बंदीला अंधेरी (बायुडे सर फ्लॅट म्हणून संदर्भ) येथील जागेचे कायदेशीर मालक आहेत.

**श्री. सतिश दयाभाई चौहान** यांनी सर फ्लॅटची संंधिगत मूळ कारनामा आणि ताबा पर हक्के किंवा गहाळ झाले आहे आणि या संदर्भात त्यांनी १७.११.२०२५ रोजी विलेपार पोलिस स्टेशनमधून लापता तक्रार क्र.१९२५६-२०२५ अंतर्गत अनिलदास तक्रार दाखल केली आहे.

अ) **श्री. सतीश दयाभाई चौहान** यांच्या नावाने वितरित केलेले दिनांक ०५.१०.२००४ रोजीचे ताबा पर. संदर्भ क्र.एम्पलन/सीआरएलआर/२००४.

ब) **आकृती निर्माण प्रायव्हेट लिमिटेड** आणि **सतीश दयाभाई चौहान** यांचात दिनांक २६.१०.१९९५ रोजीचा कारनामा (कारनामा).

वरील वस्तुस्थितीनुसार, वरील प्लॅटमध्ये कोणाही स्वार्थस असल्याचा दावा करणार्या किंवा वरील दस्तावेज आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने **समीर सुर्वे, वकील, दुकान क्र.०४, सी विंग, नवदुर्गा एसआर कोहोसोलि., तेली गल्ली, पोलीस लेन, नित्यावं नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९** येथे लेखी स्वरूपात या तारखेपासून १४ दिवसांच्या कळवावे, अन्यथा दावा, जर असेल तर तो माफ मानला जाईल.

**सही/-**  
**समीर सुर्वे**  
**वकील**  
दिनांक: २५.११.२०२५

### PUBLIC NOTICE

It is hereby informed that Mr. Vinaykumar Kesralal Sakariya, member and occupant of Office No. 703, 7th Floor of Aarum Premises Co-operative Society Ltd., 18/22 Sheikh Memon Street, Mumbai – 400002, holding Share Certificate No. 71 (Duplicate No. 110) bearing distinctive numbers 1401 to 1420, has expired on 07.10.2023 without making a nomination or will, leaving behind the following legal heirs/representatives:

1. Mrs. Lalitha Sakariya (Wife)  
2. Mrs. Neha Kothari (Daughter)  
3. Mrs. Nikha Prinkal Shah (Daughter)  
4. Mr. Vinaykumar Vimal Sakariya (Son)  
The above legal heirs have executed a Release Deed, and membership has been transferred to Mr. Vinaykumar Vimal Sakariya of the Society.

Mr. Vinaykumar Vimal Sakariya intends to sell the above-mentioned property. Therefore, the Society hereby invites claims or objections from any other heirs or claimants regarding the sale of the property of the deceased member, within 15 days from the date of publication of this notice, along with valid documentary evidence.

If no claims or objections are received within the prescribed period, the Society shall be free to issue a No Objection Certificate for the sale of the property.

**For AARUM PREMISES CO-OP. SOC. LTD. SECRETARY**

### जाहीर सूचना

जनतेला सूचना देण्यात येते की, माझे अशील **श्रीमती रीता अश्विन शास्त्र (गंगार)** या चाकोप वी शिव मयंक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटीमधील वकील क्र.बी-०१५, फ्लॅट क्र.८४२, आरकससी १२, सेक्टर ८, चाकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या मालक आणि मूळ वाटपकार, म्हाडाने ही खोली दिली आहे.

माझा अशिलने वरील खोलीशी संबंधित पासवुक आणि जमिनीच्या किमतीच्या पातळ्या हलक्यात आहेत आणि खुब शोध घेऊनही त्या सापडत नाहीत, त्यामुळे २१.११.२०२५ रोजी नोंपाडा पोलिस स्टेशन, ठाणे येथे अनिलदास नोंदणी आवडी: एम्पल१११ अंतर्गत अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आणि ज्याभावी या प्रकाशनाद्वारे माझे अशील जनतेला आवाहन करतात की, जर कोणत्याही व्यक्तीला वरील पासवुक आणि जमीन खर्च पातळ्या वापरण्या असतील किंवा त्यांच्या ताब्यात असतील, तर त्यांना १५ दिवसांत (८ दिवसांत) दिवसांच्या आत खाली नमूद केल्यापासून पत्त्यावर माझ्या कार्यालयात त्या परत कराव्यात.

सदर खोलीबाबत कोणत्याही स्वरूपाचा कोणातही हक्क, मालकी हक्क, हितगर्भाव, दावा, मागणी किंवा आक्षेप असलेल्या कोणत्याही व्यक्तीने, हे प्रकाशन झाल्यापासून **१५ (पंधरा) दिवसांच्या** आत, खाली नमूद केल्यापासून पत्त्यावर दस्तावेजी पुराव्याबद्दल लेखी स्वतःकृत स्वाक्षरीकडाला कळवावे. असे न केलेस, त्यानंतर उपस्थित केलेला कोणतीही दावा/आक्षेप माफ/त्याग केला जाईल असे मानले जाईल आणि माझ्या अशिलदात बंधनकारक ठरणार नाही.

**सही/-**  
**अशिरात भालेकर**  
**वकील उच्च न्यायालय**  
मातोश्री बांगला १०५, दुकान क्र.२, सेक्टर ८, चाकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७, ठिकाण: मुंबई  
दिनांक: २७.११.२०२५

### जाहीर सूचना

सर्वसााम्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती रिता भगवान चौंधाळ** या फ्लॅट क्र.११८, १वा मजला, विनायक टॉवर-१-बी, अंधेरी (पश्चिम), शिव नगरी को-ऑप.हो. सोसायटी लि., डी.एन. नगर पोलिस ठाणेच्या मागे, डी.एन. नगर, एन. दत्ता मार्ग, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, क्षेत्रफळ २२५ चौ.फु. कॉर्पट क्षेत्र, सीटीएस क्र.१९५ (भाग), सव्हे क्र.१०६ व १०६ए, गाव वसाी, तालुका अंधेरी, बायुडे सर फ्लॅट म्हणून संदर्भ, येथील जागेच्या कायदेशीर मालक व वापरकर्ते, ताबेधारक आहेत.

**श्रीमती रिता भगवान चौंधाळ** यांनी वरील फ्लॅट **श्रीमती मालिनी कारीनाथ पारारे** (वरील फ्लॅटच्या मूळ वाटपकार्या) यांच्याकडून खरेदी केले आहे.

पुढील सूचना येथे देण्यात येते की, माझे अशील **श्रीमती रिता भगवान चौंधाळ** यांनी उपरोक्त फ्लॅटचे विक्री करारनामा **श्रीमती मालिनी कारीनाथ पारारे** यांनी मुंबई उपनगातील उप-निंबांक कार्यालयात दिलेल्या पॉवर ऑफ अ‍ॅटनीद्वारे नोंदणीकृत केला आहे.

वरील वस्तुस्थितीनुसार, उपरोक्त फ्लॅट किंवा त्याच्या कोणत्याही भागात भाडेपट्टा, विक्री, देवाणघेवाण, भेदवस्तु, गणगणत, शुल्क, विव्हरत, वासा, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा अन्यथा किंवा उपरोक्त मूळ दस्तावेजांच्या ताब्यात असल्याच्या आधारानर विकासीने/व्यक्तीनी **समीर सुर्वे, वकील, दुकान क्र.०४, सी विंग, नवदुर्गा एसआर कोहोसोलि., तेल्ही गल्ली, पोलीस लाईन, नित्यावं नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९** येथे लेखी स्वरूपात ते स्वाक्षरीकर्याना १४ दिवसांत कळवावेत, अन्यथा असे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल.

**सही/-**  
**समीर सुर्वे**  
**वकील**  
दिनांक: २७.११.२०२५

### जाहीर सूचना

जनतेला सूचना देण्यात येते की, माझे अशील **श्री. हुमनत शंकर गोसे** ही फ्लॅट क्र.७०३, ७वा मजला, इमारत क्र.०६, कोकण पार एसआर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, कोकण नगर, जोगेश्वरी पूर्व, मुंबई-४०००६०, क्षेत्रफळ २२५ चौ.फु. कॉर्पट क्षेत्र, जमीन सीटीएस क्र.१७७, १४७ (भाग) आणि १७५(भाग), गाव मजास, जोगेश्वरी पूर्व, तालुका अंधेरी (बायुडे सर फ्लॅट म्हणून संदर्भ) येथील जागेचे कायदेशीर मालक आहेत.

**श्री. हुमनत शंकर गोसे** यांनी सर फ्लॅटची संबंधित मूळ भाग प्रमाणपत्र हक्कले किंवा गहाळ झाले आहे आणि या संदर्भात त्यांनी २२.११.२०२५ रोजी मेघाबाई पोलिस स्टेशनमधून लापता तक्रार क्र.१५४५५-२०२५ अंतर्गत अनिलदास तक्रार दाखल केली आहे.

कोकण सागर एसआर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडद्वारे वितरित अनुक्रमांक २५१ ते २५५ (दोन्हीसह) घाटक ४.१०/- प्रत्येकीचे ५ पुरुषांपणे भरणा केलेले शेअर्सचे भाग प्रमाणपत्र क्र.५१, सदस्य नोंदणी क्र.५१ चे धाटक आहेत. वरील वस्तुस्थितीनुसार, वरील फ्लॅटमध्ये कोणाही स्वार्थस असल्याचा दावा करणार्या किंवा वरील दस्तावेज आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने **समीर सुर्वे, वकील, दुकान क्र.०४, सी विंग, नवदुर्गा एसआर कोहोसोलि., तेली गल्ली, पोलीस लेन, नित्यावं नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९** येथे लेखी स्वरूपात या तारखेपासून १४ दिवसांच्या कळवावे, अन्यथा दावा, जर असेल तर तो माफ मानला जाईल.

**सही/-**  
**समीर सुर्वे**  
**वकील**  
दिनांक: २७.११.२०२५

### नोटीस

श्री. साई निकेतन एस.आर.ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित,इमारत क्र.06, श्री.साई सुंदर नगर,सदानंद हासुतोंडेमार्ग, डॉ. अनै बेड्ढाट मार्ग, प्रभादेवी, मुंबई - 400 025 या संस्थेचे सभासद असलेल्या बा संस्थेच्या इमारतीत निवासी सदनिका क्रं. **2109** धारण करणारे **श्री.सुदर्शन गंगाराम अक्केला** यांचे दिनांक **07/05/2021** रोजी निधन झाले.

त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. त्यांची पत्नी **श्रीमती. सुलोचना सुदर्शन अक्केला** यांनी वारस हस्तांतरण आणि गाळा हस्तांतरणासाठी अर्ज केलेला आहे. तरी संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंधी हस्तांतरित करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या / हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांचा व हरकतीच्या पृष्टाथ आदेश्यक तारखेकडपांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या

मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलताील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार काढावी हरकण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणाहीही हक्क मागण्या / हरकत आणि तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कायदाही करण्यात येईल. नोटी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सविध यावेत. संस्थाकडून 7.00 ते 10.00 पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या / तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

**श्री. साई निकेतन एस.आर.ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या करित आणि वतीने,**

**सही-**  
**सविध**

### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. शाम एस. शेठ्डी ऊर्फ श्री. श्याम शेठ्डी** हे फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, विद्यादायनी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.ची ७३ए इमारत, आम नगर, सहार पायब लाईन, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या मालक आणि मूळ वाटपकार, म्हाडाने ही खोली दिली आहे.

माझा अशिलने वरील खोलीशी संबंधित पासवुक आणि जमिनीच्या किमतीच्या पातळ्या हलक्यात आहेत आणि खुब शोध घेऊनही त्या सापडत नाहीत, त्यामुळे २१.११.२०२५ रोजी नोंपाडा पोलिस स्टेशन, ठाणे येथे अनिलदास नोंदणी आवडी: एम्पल१११ अंतर्गत अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आणि ज्याभावी या प्रकाशनाद्वारे माझे अशील जनतेला आवाहन करतात की, जर कोणत्याही व्यक्तीला वरील पासवुक आणि जमीन खर्च पातळ्या वापरण्या असतील किंवा त्यांच्या ताब्यात असतील, तर त्यांना १५ दिवसांत (८ दिवसांत) दिवसांच्या आत खाली नमूद केल्यापासून पत्त्यावर माझ्या कार्यालयात त्या परत कराव्यात.

सदर खोलीबाबत कोणत्याही स्वरूपाचा कोणातही हक्क, मालकी हक्क, हितगर्भाव, दावा, मागणी किंवा आक्षेप असलेल्या कोणत्याही व्यक्तीने, हे प्रकाशन झाल्यापासून **१५ (पंधरा) दिवसांच्या** आत, खाली नमूद केल्यापासून पत्त्यावर दस्तावेजी पुराव्याबद्दल लेखी स्वतःकृत स्वाक्षरीकडाला कळवावे. असे न केलेस, त्यानंतर उपस्थित केलेला कोणाही दावा/आक्षेप माफ/त्याग केला जाईल असे मानले जाईल आणि माझ्या अशिलदात बंधनकारक ठरणार नाही.

**सही/-**  
**अशिरात भालेकर**  
**वकील उच्च न्यायालय**  
मातोश्री बांगला १०५, दुकान क्र.२, सेक्टर ८, चाकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७, ठिकाण: मुंबई  
दिनांक: २७.११.२०२५

### PUBLIC NOTICE

**MRS. GOURI JIGNESH BARIA and MR. JIGNESH BHANJI BARIA** purchased Flat No. A-13 on 21-01-2022 from **MR. SAMBAHAJI BHAIRU BADRE**, one of the partners of **M/s. Badre Builders** and a member of the society **DAHISAR DARSHAN CHS. LTD.**, having address at V. H. Desai Road, Maratha Colony, Dahisar (E), Mumbai - 400 068. IDBI Bank has created a registered mortgage, without taking any NOC from the Society and disbursed housing loan to **MRS. GOURI JIGNESH BARIA and MR. JIGNESH BHANJI BARIA** for the purchase of said Flat No. A-13.

**MRS. GOURI JIGNESH BARIA and MR. JIGNESH BHANJI BARIA** have applied for Transfer of Membership of the Society regarding Flat No. A-13 and have given an Indemnity Bond and undertaken full responsibility thereby indemnifying the Society and its office bearers against any claims, demand, suit, or any other legal proceedings arising out of the said transfer and shall see that the said Society and its office bearers are not put to any losses.

The society hereby invites claims or objections from general public or any other claimants/ objectors in writing, for the deletion of name of **MR. SAMBAHAJI BHAIRU BADRE** and Chairman of the society, along with the Documentary proof in support thereof, within the aforesaid period, the society shall be free to deal with the shares and interest of the outgoing member, in the capital/ property of the society in such manner, as is provided under the Bye-Laws of the society.

For & on behalf of **DAHISAR DARSHAN C.H.S. LTD.**  
Sd/-  
**MR. SATYAJIT KHARE**  
(Chairman) - 8898005572  
Place: Mumbai Date: 27.11.2025

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to general public at large that the undersigned is investigating the title of M/s. Rang Sharada Hotels Pvt. Ltd. (CIN No. U55200MH1982PT280892) having its registered office at K.C. Marg, Bandra Reclamation, Bandra (West), Mumbai, Maharashtra, India, 400050, who is the owner of the property more particularly described in the Schedule hereunder.

Any person, having any objection, dispute, claim, right, title, interest, pending litigation, tenancy, mortgage, charge, lien, sale, exchange, gift, maintenance, possession, lease, sub-tenancy, license, assignment, transfer of title, encumbrance or other disposition or under any decree, order or award or otherwise claiming howsoever or demand or any other interest of whatsoever nature in or upon the property more particularly described in the Schedule hereunder or any part thereof, are hereby requested to inform the same in writing supported with the original documents, along with the documentary evidence of such claim, right title and to the undersigned having their office at Katariya & Associates - 501, Gundecha Chambers, Nagindas Master Road, Fort, Mumbai-400-001, within a period of 14 (Fourteen) days from the date of the publication hereof, failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have been waived off and the undersigned shall proceed to issue a Title Certificate in respect of the same.

#### SCHEDULE OF PROPERTY

**Firstly:** All those pieces or parcels of land or ground of pension and tax tenure with a well thereon situate lying and being at Mahim Agar now South Gokhale Road in the Registration District and sub-District of Bombay City and Bombay Suburban and continuing by admeasurement 5636 square yards or thereabouts equivalent to 4712.27 square meters and being Plot No.235, 4019 and Nos.887 (new) of the Town Planning Scheme No. IV, Mahim together with the message tenements and dwelling house standing thereon and registered in the Books of the Collector of Land Revenue Survey No.1762 and Cadastral Survey No.1250 of Lower Parcel Division and assessed by the Bombay Municipality under G Ward Nos.2783(1), 2783(2), 2783(4), 2783(5), 2784(1), 2784(2), 2784(3), 2784(4), 2787(1), 2787(2-2A), 2787(3), 2783(3), 2787(4), 2787(5), 2787(6), 2787(1), and 2788(2), and Street Nos.218, 9, 12A, 10C, 13A, 11, 120, 13, 12B, 9A, 10B, 10 and 253A and bounded as follows: that is to say on or towards the North by Public Street, on or towards the South by a Public Passage leading to the main road, on or towards the West partly by the property of Messrs. Ratilal Manchubhai and another and on or towards the East by the property of Narayan A. Vaidya.

**Secondly:-** All those pieces or parcels of land or ground of pension and tax tenure situate lying and being at Mahim Agar now South Gokhale Road in the Registration District and sub-District of Bombay City and Bombay Suburban admeasuring 744 square yards or thereabouts and bearing Plot No. 242(DD) and Plot No.894 (new) of the Town Planning Scheme No. IV, Mahim together with the message tenements and dwelling house standing thereon and registered in the Books of the Collector of Land Revenue under New Survey No.1762 and Cadastral Survey No.11260 of Lower Parcel Division and assessed by the Assessor and Collector of Municipal rates and taxes under G Ward Nos.2783(4), 1784(5), and Street Nos. 12A, and bounded as follows: that is to say on or towards the North and West by the property firstly hereinabove described, on or towards the South by a Public Passage leading to the main road, on or towards the West by the property of Messrs. Ratilal Manchubhai and another."

Sd/-  
**LALIT KATARIYA (PROPRIETOR)**  
**KATARIYA & ASSOCIATES**  
Date: 27.11.2025

Place: Mumbai

### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. दिलीप राणा** हे फ्लॅट क्र.बी-७०३, ५वा मजला, प्रथमेश पार्क को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.ची पत्ति चिचन नामे इमारत, ४८, आंबोली हिल, वीरा देसाई विस्तारीत रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३ या जागेचे संयुक्त मालक आहेत, यांचे २७.०१.२०२५ रोजी निधन झाले आणि **श्री. साहिल राणा** यांनी सोसायटीच्या नोंदीमध्ये मरताच्या जागेतील शेअर्स त्यांच्या नावे हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे.

आम्ही याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ (पंधरा) दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुच्छर्ष अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तत्तुदीमधील दिलेल्या मागने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.

आज दिनांकी २६ नोव्हेंबर, २०२५, मुंबई  
**लिलाल रेवेडिज**  
**वकील उच्च न्यायालय**  
**कायालय क्र.२, तळमजरा, शांती निवास कोहोसोलि., पटेल इस्टेट, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.**

### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. दिलीप राणा** हे फ्लॅट क्र.बी-५०२, ५वा मजला, प्रथमेश पार्क को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.ची चिचन नामे इमारत, ४८, आंबोली हिल, वीरा देसाई विस्तारीत रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३ या जागेचे संयुक्त मालक आहेत, यांचे २७.०१.२०२५ रोजी निधन झाले आणि **श्री. साहिल राणा** व **श्री. विशाल राणा** यांनी सोसायटीच्या नोंदीमध्ये मरताच्या जागेतील शेअर्स त्यांच्या नावे हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे.

आम्ही याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदार/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ (पंधरा) दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुच्छर्ष अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तत्तुदीमधील दिलेल्या मागने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.

आज दिनांकी २६ नोव्हेंबर, २०२५, मुंबई  
**लिलाल रेवेडिज**  
**वकील उच्च न्यायालय**  
**कायालय क्र.२, तळमजरा, शांती निवास कोहोसोलि., पटेल इस्टेट, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.**

### जाहीर सूचना

सर्वसााम्य जनतेला कळविण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. जोगिंदर सिंग सतोख सिंग रू हे निवासी फ्लॅट जागा अर्थात फ्लॅट क्र.१, इमारत क्र.९, सी-विंग, तळमजरा, नित्यावं बाग को-ऑप.हो.सो.लि., आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००४४** येथील जागेचे मालक आहेत.

वरील फ्लॅट संदर्भात मागील मूळ दस्तावेजांची ती पुढील श्रेणी माझ्या अशिलाकडून हक्की/गहाळ झाली आहे आणि वारंवार शोध आणि परिश्रमपूर्वक प्रयत्न करूनही ती सापडत नाहीत.

**१. श्री. मेसूर विनायक प्रभाकर आणि श्रीमती कमला मुलगाजी नाग** यांच्या दाय्यान झालेल्या दिनांक १८.०५.१९८६ रोजीचा विक्री कारनामा.

त्यानुसार माझ्या अशिलने दिनांक १८.०५.१९८६ रोजीच्या विक्री कारनामाप्रमाणे आर.सी.एफ. पोलिस स्टेशनमध्ये दिनांक १०.११.२०२५ रोजी लापता तक्रार क्र.१६८२७७-२००५ असलेली अनिलदास एन.सी. तक्रार दाखल नोंदवली आहे.

सदर फ्लॅट/मालमत्ताच्या विक्री, देवाणघेवाण, गणगणत, शुल्क, बहीस, विव्हरतव्यवस्था, देखाबा, ताबा, भाडेपट्टा, पत्त्याना, धारणाधिकार किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारचा दावा असलेल्या सर्व व्यक्तींनी वित्ती आहे की त्यांनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून **१५ दिवसांच्या** आत सदरची माहिती यावेळी कार्यालयात आणि/किंवा माझ्या अशिलना द्यावी. अन्यथा ती असित्याच नसलेली, माफ केलेली आणि मोडत दिलेली मागणी जाणवत असल्यात घ्यात झालेले कोणतेही प्रकारे थोडे मालमे जाणार नाहीत आणि त्यानंतर माझे अशील प्रस्तावित खरेदीदाच्या नावावर सदर फ्लॅट विक्री, हस्तांतरणासाठी पुढील काळाई करण्यास मुक्त आणि बाध नसेल.

